

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्र. टिआरएफ-०६२३/प्र.क्र.१४३/ई-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २८ जून, २०२३

- संदर्भ:-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१
३) शासन आदेश, महसूल व वन विभाग, क्र.पदोन्न-०३२२/प्र.क्र.२६/ई-२, दि.०५.०६.२०२३

शासन आदेश:-

संदर्भधीन क्र.३ येथील आदेशान्वये श्री. शरद पाटील, श्री. सुरेश वसंत थोरात, श्री. सुनिल दत्तात्रय शिंदे, श्री. अनिल जालू गावीत व श्री. दिपक संतोष पाटील यांना उप जिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नतीनंतर पदस्थापना देण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) मधील तरतूदीनुसार उप जिल्हाधिकारी संवर्गातील खालील अधिका-यांना संदर्भ क्र.३ अन्वये देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल करून त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.५ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने खालीलप्रमाणे सुधारित पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	वाटप करण्यात आलेला विभाग	कार्यरत पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
१	२	३	४	५
१)	श्री. शरद पाटील	अमरावती	उप जिल्हाधिकारी (महसूल), बुलढाणा	उप विभागीय अधिकारी, सिंदखेडराजा, जि. बुलढाणा या रिक्त पदावर
२)	श्री. सुरेश वसंत थोरात	अमरावती	जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा	उप जिल्हाधिकारी (महसूल), बुलढाणा या श्री. शरद पाटील यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
३)	श्री. सुनिल दत्तात्रय शिंदे	नागपूर	उप विभागीय अधिकारी, गोंडपिंपरी, चंद्रपूर	उप जिल्हाधिकारी भूसं (विपाविम क्र.३) नागपूर या रिक्त पदावर
४)	श्री. अनिल जालू गावीत	नागपूर	उप जिल्हाधिकारी (सामान्य), गोंदिया	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, वर्धा या रिक्त पदावर
५)	श्री. दिपक संतोष पाटील	औरंगाबाद	उप जिल्हाधिकारी (रोहयो) परभणी	उप विभागीय अधिकारी, अंबड, जि. जालना या श्री. संदिपान सानप यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

६)	श्री. सचिन गोसावी	नागपूर	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया	उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन) नागपूर या श्री. चंद्रभान खंडाईत यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
७)	श्री. संजय निवृत्ती पाटील	औरंगाबाद	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी	उप विभागीय अधिकारी, कळंब, जि. उस्मानाबाद या रिक्त पदावर

२. उपरोक्त अधिका-यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. श्री. संदिपान सानप व श्री. चंद्रभान खंडाईत यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिका-यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर दि.३० जून, २०२३ (म.पू.) रुजू होणे अनिवार्य आहे.

४. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत e2.revenue@maharashtra.gov.in या ई-मेलव्दारे / टपालाव्दारे शासनास त्वरीत कळवावे.

५. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदींनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र.संकीर्ण २०१६/ प्र.क्र.१८६/ १६/ कार्यासन १४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतूदींनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी दि.३०.०६.२०२३ (म. पू.) रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (*dies non*) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

७. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३०६२८१८२१४९४६१९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. माधव वीर)
शासनाचे सह सचिव

प्रति,

विभागीय आयुक्त, औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर.

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
२. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
४. संबंधित जिल्हाधिकारी.
५. प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
६. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
७. संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
८. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
९. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१०. संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
११. सह सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१२. निवडनस्ती (ई-२).